

गट "क" व "ड" (वर्ग-३ व ४) मधील
कर्मचार्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध
नसल्याने असलेली कुंठितता
घालविण्यासंबंधी योजना

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन शुद्धिपत्रक, क्रमांक - वेतन ११०६/प्र.क्र.३०/सेवा-३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : ११ जानेवारी, २०१०

- वाचा: १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. वेतन - ११०६/प्र.क्र.३०/सेवा-३, दि. १० सप्टेंबर, २००७
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. वेतन - ११०६/प्र.क्र.३०/सेवा-३, दि. १ नोव्हेंबर, २००८

शासन शुद्धिपत्रक:

वरील (२) येथील शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील पहिल्या ओळीतील "अथवा अन्य कारणास्तव" हे शब्द वगळण्यात येत आहेत.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या " www.maharashtra.gov.in " या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक २०१००१०८१८२५०४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श. ग. सातपुते)
शासनाचे उप सचिव

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मंत्रालयीन सर्व विभाग
मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख या प्रादेशिक विभाग
प्रमुख
सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय
प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
प्रबंधक, लोक आयुक्त या उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

महाराष्ट्रापाल-३ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
महाराष्ट्रापाल-१ (लेखा य अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
महालेखापाल-२ (लेखा य अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
संचालक, लेखा य कोषागारे, मुंबई.
अधिदान य लेखा अधिकारी, मुंबई,
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/
नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले
कृषि विद्यार्पीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषि
विद्यार्पीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी.

#आयुष्ट, राज्य माहिसी आयोग, (सर्व)
 # सर्वथ, राज्य नियन्त्रणक आयोग, मुंबई.
 #प्रधानक, महाराष्ट्र प्रशासकीय व्यावायिकरण,
 मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
 सचिय, महाराष्ट्र विधान भवन सचियालय, मुंबई.
 सर्व विभागीय आयुष्ट.
 सर्व जिल्हाधिकारी
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा विधान

निदासी लेखा परीक्षा आधकारी, मुंबई.
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
 लेखाधिकारी, खेतन पडताळणी पथक,
 मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

यित विभागातील सर्व कार्यासने
 निवड नस्ती, यित विभाग (सेवा-३)

पत्राद्वारे